

परिपत्रक:-

ई-सुविधा प्रणाली २०१३: एप्रिल २०१३ तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मधील दुरुस्ती बाबत

मा. प्राचार्य,

कला शाखेचे महाविद्यालयांना कळविण्यात येते की, एप्रिल २०१३ परीक्षेला तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमास बसणाऱ्या Fresher व Repeater विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट मुंबई विद्यापीठाच्या डीजीटल युनिव्हर्सिटी प्रणाली वरील महाविद्यालयांच्या लॉगिन मध्ये दिलेली आहेत. Fresher व Repeater विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट महाविद्यालयांच्या लॉगिन मध्ये Pre-Examination → Reports → Reports for Colleges → Download Examination Hall Ticket → Select Exam Event (March 2013) → Click on Proceed → Download Hall Tickets in Zip File या ठिकाणी उपलब्ध आहेत.

महाविद्यालयांना त्यांच्या लॉगिन मध्ये हॉल तिकीट मिळाल्यानंतर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हॉल तिकीट तपासूनच त्यावर महाविद्यालयाचा शिक्का मारून आदरणीय प्राचार्यांची स्वाक्षरी घ्यावी आणि मगच विद्यार्थ्यांना द्यावेत. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेले हॉल तिकीट तपासून पहाणे जरूरीचे आहे. जर विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या हॉल तिकीट मध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांनी फक्त त्यांच्या महाविद्यालयाच संपर्क साधावा.

Fresher विद्यार्थ्यांना जसे मुंबई विद्यापीठाच्या पात्रता विभागाकडून PRN (Permanent Registration Number) मिळाले, तसेच Repeater Application मधून Ex-Student आणि Student पर्यायामधून भरलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा नव्याने PRN (Permanent Registration Number) देण्यात आला आहे. तो PRN (Permanent Registration Number) प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर नमूद केलेला आहे. हा PRN (Permanent Registration Number) वापरून विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतची पुढील सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. त्यावेळी महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांला ही माहिती देणे जरूरीचे आहे.

विद्यार्थ्यांच्या कडून हॉल तिकीट मधील येणाऱ्या कोणत्याही दुरुस्तीसाठी महाविद्यालयांनी खालील सूचनांचे पालन करावे:

Fresher Students (Regular Student):

- विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी महाविद्यालयांनी Student Profile Correction Process करावी. त्यासाठीचे Presentation मुंबई विद्यापीठ डीजीटल युनिव्हर्सिटी प्रणाली वर

<http://mum.digitaluniversity.ac/downloads/Student%20Profile%20Correction%20Process.pdf>
येथे उपलब्ध आहे.

- पेपर मधील दुरुस्तीसाठी महाविद्यालयांनी खालील नमुन्यामध्ये माहिती भरून DU Mumbai (dumumbai@mkcl.org) ला फक्त इमेल ने पाठवावी.

PRN	Student Name	Current Paper Code	Current Paper Name	Corrected Paper Code	Corrected Paper Name

Repeater Student (Data Enter through Repeater Application):

- विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीमधे दुरुस्ती करण्यासाठी महाविद्यालयांनी Student Profile Correction Process करावी. त्यासाठीचे Presentation मुंबई विद्यापीठ डीजीटल युनिव्हर्सिटी प्रणाली वर
<http://mum.digitaluniversity.ac/downloads/Student%20Profile%20Correction%20Process.pdf>
येथे उपलब्ध आहे.
- पेपर मधील दुरुस्तीसाठी महाविद्यालयांनी खालील नमुन्यामध्ये माहिती भरून DU Mumbai (dumumbai@mkcl.org) ला फक्त इमेल ने पाठवावी.

PRN	Student Name	Current Paper Code	Current Paper Name	Corrected Paper Code	Corrected Paper Name

- तसेच Repeater Application मधून भरलेल्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेचे मार्क पेपर निहाय हॉल तिकीटला जोडून दिलेले आहे. महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी Repeater Application मधून भरलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट देताना त्यांच्या मागील परीक्षेचे मार्क तपासूनच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.
- हॉल तिकीट विद्यार्थ्यांला सुपूर्द करण्यापूर्वी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हॉल तिकीट वरील स्लीप वेगळी करून त्यावर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे.
- जर Repeater Application परीक्षेचे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये किंवा मागील मार्कांमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर महाविद्यालयांनी हॉल तिकीट वरील स्लीप वेगळी करून त्यांच्या **मागील परीक्षेच्या गुणपत्रिकेची Attested फोटो कॉपी (Scan Copy)**, DU Mumbai (dumumbai@mkcl.org) ला इमेल द्वारे आपल्या स्लीप व कॉलेजच्या पत्रासह पाठवावे.

वरील नमूद केलेल्या दुरुस्ती करण्यासाठी महाविद्यालयांनी दि. ०३ एप्रिल २०१३ पर्यंत DU Mumbai (dumumbai@mkcl.org) ला संपर्क साधावा. त्यानंतर मुंबई विद्यापीठाकडून व DU Mumbai

(dumumbai@mkcl.org) कडून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये केली जाणार नाही यादी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नोंद घ्यावी.

आपला,

दीपक गे. वसावे

परीक्षा नियंत्रक,

परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ